

## प्रकरण पहिले

### मराठी शाहिरी कविता : परंपरा आणि विकास

#### प्रस्तावना :

अण्णाभाऊ साठे यांच्या, शाहिरी वाड. मयाचा अभ्यास करीत असताना मराठीतील शाहिरी वाड. मयाच्या परंपरेचा अभ्यास आवश्यक ठरतो. शाहिरी वाड. मय हा मराठी सारस्वतातील एक महत्वाचा वाड. मय प्रकार आहे. विषय, आशय आणि रचनेच्या वैशिष्ट्यामुळे या वाड. मयाचे वेगळेपण नजरेत भरते. शाहिरी वाड. मयाचे स्थान मराठी वाड. मयामध्ये केवळ मनोरंजनाचे नाही. पारंपरिक शाहिरी वाड. मयामधून व्यक्त झालेले भेदिक अंग आणि मनोरंजनात्मक अंग तसेच समाजजीवन हे अभ्यासनीय आहे.

याद्यकालामध्ये यादवांच्या दरबारी स्तृती गाण्यासाठी भाट होते. आणि हे भाट यादवराजांची स्तृतीपर गेय कवने गात असत.

प्राचीन मराठी वाड. मयामध्ये " संत ", " पंत " आणि " तंत " असे तीन संप्रदाय निर्माण झाले. तंत परंपरेतून जी वाड. मय रचना झाली. ती अस्तल मराठमोळी आहे. मराठयांच्या भावभावनांचे, आचार-विचारांचे आणि तत्कालीन समाजजीवनाचे चित्रण पारंपरिक शाहिरी कवितेतून पहावयात मिळते. यादृष्टीने गण, गौळण, लावणी, पोवाडा,

यांचा विधार महत्त्वपूर्ण ठरतो. याबरोबरच "तमाशा" या प्रयोगस्प कलाप्रकाराचा उद्य तत्कालीन काळातील लोकांच्या रंजनासाठी कृता निर्माण झाला. याचाही विधार अभिष्रेत आहे.

पारंपरिक शाहिरी आणि तमाशा या कलाप्रकाराच्या आधारे आधुनिक काळात नवनवी अविष्कारस्पे पहावयात मिळतात. त्यात सत्यशांघकी जलते, अंबेडकरी जलते, पक्षीय प्रचार, करणारी कलापथके, राष्ट्रसेवादलाची कलापथके यांचा निर्देश करता येईल. लोकांच्या मनावर बोध करणे, त्यांच्यात जागृती करणे आणि काढी एका प्रमाणात रंजन करणे हे या कलाप्रकारांचे उद्दिष्ट होते.

पारंपरिक तमाशातील अनेक गोष्टी त्वीकाऱ्णन त्वीकारलेल्या घटकांवर नवा ठसा उमटऊन काढी नवी कलेची रुपे निर्माण झालेली दिसतात. तमाशातून त्वीकारलेल्या घटकांमध्ये आशाय आणि विषयाच्या संदर्भात प्रचंड बदल करून नव्या स्पात हे कलाप्रकार साकार झालेले दिसतात.

प्रस्तुत प्रकरणामध्ये पारंपरिक शाहिरी कवितेचे तसेच पारंपरिक तमाशाचे स्वरूप कोणात्या प्रकारचे होते. याचा अभ्यास करावयाचा आहे. तसेच जी नवी अविष्कारस्पे निर्माण झाली. त्यांचे स्वरूप कृते आहे. त्यांची वैशिष्ट्ये कोणाती आहेत. अणामारु साठे यांच्या लोकनाट्याशी त्यांचे नाते कोणात्या त-हेचे आहे. यासंबंधीचा अभ्यास येथे प्रस्तुत आहे.

### अ. पारंपरिक शाहिरी कवितेचे स्वरूप :

शिवकालीन आणि पेशावेकालीन कालखंडात घडलेल्या घडामोडीचे, आचार-विचारांचे, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीचे

जीवं चित्रण आपल्याला पारंपरिक शाहिरी कवितेतून पहावयास मिळते. पारंपरिक शाहिरांच्या उदयासंबंधी उल्लेख करताना रा. श्री. जोग म्हणातात, "यादवकालाच्या पूर्वीपासून राजस्थानसारख्या उत्तरभारतीय प्रदेशात यशोगान अथवा बिस्तदगाण गाण्डा-या भाटांची परंपरा होती. हा एक प्रकारे किंतीकाच्याचाच नमुना होता. राजस्थानातून राजपूत कुळाबरोबरअनेक भाट महाराष्ट्रात यादवकालापूर्वी आलेले होते. त्यांचाच उत्तरकालीन अविष्कार म्हणजे शाहीर होते" या पारंपरिक शाहिरी कवितेला उत्तम राजाश्रय जसा मिळाला तसा लोकाश्रयही मिळाला. त्यामुळे मराठी शाहिरी कविता ही विविधांगानी नटून थटून भरभाराटीस आलेली दिसते.

पारंपरिक शाहिरी वाई. मयाची निर्मिती ही ख-याअर्थाने १६८०-१८०० या दरम्यान भरभाराटीला आलेली दिसते. १६८० ते १७०७ या सत्तावीस वर्षांच्या कालावधीत उत्तरेतील सैन्याचे तळ मराठी मुलुखात एकतारखे छावण्या करून राहिले होते. त्यामुळे उत्तरेतील फौजाया ऐषआरामी आणि रंगेल बनल्या होत्या. औरंगजेबाच्या कारकीर्दीत तर त्यांच्या फौजांच्या सुखातीन वृत्तीला ऊ आला. दिल्लीपासून इजारो मैल दूर आलेल्या अशा फौजी विराना करमणुकीसाठी आपल्यासोबत ताफे घेऊन येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी येथीलच खेड्यापाड्यातील गाण्डा-ये उभे केले. त्यांच्या ताफ्याना आश्रय दिला. याकाळात "महाराष्ट्रात गोँधळी, डौरी, कोळ्हाटी, हुगडुगे, महारवगैरे गाणे बजावणे करणा-या जमाती होत्या."<sup>२</sup> आणि या जमातीतून अनेक कलावंत उदयाला येऊन शाहिरी कवितेचा उत्कर्ष झालेला दिसतो.

संतानी आपल्या कथा, कीर्तन आणि प्रवचन यामधून अध्यात्मक परंपरा चालविली होती. यामध्ये इश्वर एक आहे. आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत. त्या परमेश्वराची उपासना, ध्यान, मनन,

चिंतन करणे यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे. असा विचार मांडला. पुढे पंडित कवींनिही याच प्रकारचा रामायण, भारताचे अनेक दाखले देऊन केवळ अध्यात्माचा सात्त्विक उपदेश केला. पण सामान्य लोकांना अध्यात्माच्या तात्त्विक उपदेशाबरोबर करमणूक हवी होती. स्वतःच्या जीवनातील सुखदुःखाच्या कठाऱ्या ऐकायला हव्या होत्या. मोहिमेवर जात असलेल्या प्रियकराचा विरह आणि ब-याच दीर्घविरहानंतर प्रेमिकांचे होणारे पुनः मिळन याचे लज्जतदार प्रसंग कुणीतरी रंगवावे. अशी त्यांची अपेक्षा होती. हे कार्य शाहिरांनी केले.

या शाहिरी कवितेच्या प्रेरणा तत्कालीन काळातील विरशींचा पराक्रम, विलास, समाजजीवन आणि धार्मिक विधिपरंपरा यांच्यामधूनच निर्माण झालेल्या दिसतात. या शाहिरी कवितेमधून दिसून येणारे समाजजीवन हे रणांगणावरील शिपायाचेच अधिक आहे. सोलापूर, कोल्हापूर, पुणे यासारखी शहरे आणि तुळजापूर, पंढरपूर यासारखी तिर्फेत्रे यांचे उत्कृष्ट दर्शन पारंपरिक शाहिरी कवितेमधून पहावयास मिळते. म्हणजेच पारंपरिक शाहिरी वाढ. मय हे लौकिक जीवनातूनच निर्माण झालेले असून लौकीक प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे आहे.

मराठ्यांच्या जीवनाचे आणि भावभावनांचे अस्तल रसभरीत चित्रण करणे हेच शाहिरांचे जीवितकार्य होते. त्यामुळे शाहीर हे लौकीक प्रवृत्तीचे आहेत. अध्यात्म संगणे किंवा संताप्रमाणे त्यांचा कल हा निवृत्तीवादाकडे झुकणारा नव्हता. तर संतार हा अगदी सत्य आहे. संतारातील असणारी सुखे ही मनसोक्तपणे भोगली पाहिजेत. संतारामध्ये येणा-या आव्हानाती दुःखाशी हसतमुखाने झगडा दिला पाहिजे. हा विचार समोर ठेवूनच पारंपरिक शाहिरी कवितेची वाटचाल झालेली दिसते.

स्कूणाच पारंपरिक शाहिरी कवितेत अध्यात्म आहे. पण ते शाहिरी वाई. मयाचे प्रमुख अंग नव्हे. तर शाहिरी वाई. मय हे लोकजीवनातून निर्माण झालेले आणि तत्कालीन काळातील लोकांच्या जीवनांवर प्रकाश टाकणारे आहे. म्हणजेच शिवकालीन आणि पेशावेकालीन कालखंडातील चाली, रिती, रिवाज, परंपरा, सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती यांचे वर्णन पारंपरिक शाहिरी कवितेतून पहावयास मिळते. त्यामुळे पारंपरिक शाहिरी कविता ही विविधांगानी समृद्ध झालेली दिसते. त्यादृष्टीने गण, गौडण, लावणी, पोवाडा व भेदिक गाणे या पाच अंगानी पारंपरिक शाहिरी रचनेचे स्पष्ट झालेले दिसते. याचा विचार पुढीलप्रमाणे केला आहे.

#### पारंपरिक शाहिरी रचनेचे प्रकार :

##### १. गण :

देवदेवतांची स्तुती करण्यासाठी रचलेला. नमनाचा एक रचना प्रकार म्हणजे गण. गण म्हणजे गणपतीस्तवन. कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करताना गणोशास्तवनातूनच केली जाते. संत झानेश्वरांनी-सुधदा झानदेवीच्या प्रारंभी शब्दब्रह्माचा पुतळा म्हणून गणपतीची स्तुती केलेली दिसते.

जशी प्रत्येक कार्याची सुरवात गणोशास्त्रजनापासून होते. तशी तमाशाची सुरवातसुधदा गणापासूनच होते. पारंपरिक शाहिरांच्यामध्ये दोन पक्ष होते. एक " कलगीवाले " हे शक्ति किंवा माया याना महत्व देणारे, तर दुसरे " तुरेवाले " हे शिव किंवा ब्रह्म याना प्रधान मानणारे होते. तमाशाच्या झोवटी जो " भेदिक " कवनांचा कार्यक्रम होत असे. त्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांना सवाल-जवाब करीत

असत. यामध्ये दोघांचीही फार मोठी चुरस होई. आणि प्रतिपक्षाला अपयशा यावे. आपली चटती च्छावी. यासाठी विशेष स्तवन गणामध्ये केले जाई. पेशावेकालीन शाहीर "प्रभाकर" याचा गण पुढील-प्रमाणे दिला आहे उदाहरणार्थ,

• महाराज गौरिनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ।  
ठेवी कृपादृष्टि एकदंत दीनावार पुरती ॥  
हे स्वयंभु शुभदायका हे गणनायका गीतगायका अदब दे स्फुर्ती ।  
भवसमुद्र जणेंकरुन सहजगती तरती ॥  
दे देवा निरंतर स्मरणींच्या सुखा  
दूर करी रे अंतःकरणींच्या दुःखा = ३

अशाप्रकारे पारंपरिक गणाचे स्वरूप दिसते. साधारणपणे गणामध्ये इतर देवदेवतांच्यापेक्षा गणपतीचे प्रामुख्याने स्तवन केलेले दिसते.

## २. गौडण :

---

गोकुळच्या गौडणीनी कृष्णाला उददेशून म्हटलेली जी पदे त्या गौडणी होय. तसे पहाता संतवाड. मयाचा एक लोकप्रिय भाग म्हणजे गौडणा होय. झानदेव, नामदेव आणि एकनाथ इत्यादी संतानी काही गौडणी रचल्या आहेत. अर्थात तत्कालीन कालखंडात निर्माण झालेली गौडणा ही अध्यात्मिक स्वरूपाची आहे. संताच्या गौडणी पेशावेकालीन गौडणीसारखी रंजनप्रधान किंवा शृंगारिक नाहीत. सकृतदर्शनी ती शृंगारिक वाटत असली तरी तिया आत्मा हा अध्यात्मतत्व निरूपणाचाच आहे. आपला उपदेश सर्वसामान्यांच्यापर्यंत जाऊन पोहचावा या हेतूनेच गौडणीची निर्मिती झालेली दिसते. जनमानसात कृष्णाचरित्रे आणि त्यांच्या लिला हया माहीत असूल्यामुळे हा लोकजीवनातील विषय स्पकंसाठी निवडलेला दिसतो. उदाहरणार्थ झानेश्वर एका गौडणी-मध्ये तात्त्विक भूमिका घ्यक्त करतात. त्यांच्या गौडणीने झानस्पी दुधाची

घागर डोक्यावर धारणा केली आहे. व त्यातील दूध हे उपनिषद-  
स्मी गाईचे दूध आहे. हे संगत असताना

• गौबळणी घुरुरे झडकरी । जय मधुरे विक्रा करी ॥ ४३ ॥  
ज्ञान हेंचि गाय दूध दुहिले भरणा । दोही तया जाणा  
हातु नाही ॥

ठेविले अग्नवरी, अग्ननाही भीतरी । तापले पडिभरी  
साय नाही ।  
दहियामहियाविणा घातले विरजणा । मांडिले घुसळण  
रविचेविणा ॥

करिती मंथन वरि आले जीवन । ऐकले आणून काढूं पाहे ॥  
आले गि-हाईक न विकी तूप ताक । नेणाती विवेक गोरसान्या ॥<sup>४</sup>  
वरील ज्ञानेश्वरांची गौबळणा ही भेदिक स्वस्पाची आहे. संतपरंपरेतील  
गौबळणींच्यामध्ये एकनाथानी गौबळणीला अधिक लोकप्रिय केलेले दिसते,  
व पुढे पेशावेकालीन शाहिरांनी "तमाशा" या लोककला प्रकारातून  
सर्वतामान्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचविलेले दिसते. यामध्ये होनाजी  
बाबाची लोकप्रिय गौबळणा पुढीलप्रमाणे दिली आहे.

• राधा म्हणौ श्रीहरी तुम्ही रात्री होता कोणे ठार्डै ।  
तें संगा मनप्रती आता सत्वर भूधरशायी ॥  
नूतन वधु देखण्या गोकुळामध्ये गोवळाबाबी ।  
नित्य तुम्हांला हरी नवीन एक हृदयी क्वटाबी ॥  
चार प्रहर कमिली निशांी कोणे घरीं वनमाबी ।  
आला नेत्र पुशांत उठून येवढे प्रातःकाबी ॥  
सुरत गंध केशारी टिळक वर कस्तुरी भाबी ।  
धमाने पुतिला भोगिली कोणीं तरीं वेल्हाबी ॥

दिसती नेत्र आरक्षत मुखावर तेज क्वचित नाही ॥ १ ॥<sup>५</sup>

वरील गौबळणीचा विचार करता श्रृंगारप्रवण असे तिचे रुप दिसते.  
म्हणजेच पेशावेकालीन शाहिरांनी लौकीक प्रवृत्तीला अधिक महत्व  
देऊन लोकजीवनाचे दर्शन घडविलेले दिसते.

पेशावेकालीन शाहिरांनी राधाकृष्णाचे व कृष्णगोपीचे अनेकविध विषय गौडणीमध्ये रंगविलेले दिसतात. गौडणा सादर करताना राधा, कृष्ण व गौडणी ही पात्रे दिसतात. गौडणीमध्ये नाट्य खूपच असते शाहिरांच्या गौडणीमध्ये कृष्णाच्या लीला, खोडया त्याचप्रमाणे त्याच्या जीवनातील छोटयामोठ्या प्रसगांचे चित्रण असते. त्यांचा पराक्रम, भक्तांवर त्यांनी क्लेती कृपा, अनेक भक्तांचा त्यांनी क्लेला उद्दार, इत्यादी गोष्टींचे वर्णन असते. तसेच राधा, चंद्रावबूझतर गौडणी आणि श्रीकृष्णाशी त्यांचे असलेले नाते यांची वर्णने असतात. परमेश्वराचे निरुपणनिराकार स्वरूपाचे दर्शन गौडणींना आणि सर्व सामान्य लोकांना " साध्या सोप्या भाषेत समजून संगणे हाच या रचना प्रकारचा हेतु असतो. नृत्य, नाट्य, संगीत ही वैशिष्ट्ये गौडणी-मधून प्रकट होतात. शाहिरांच्या गौडणीमध्ये शृंगाराचे प्रमाण अधिक असते.

### ३. लावणी :

संतकाव्यातून उदयाला आलेल्या गौडणी, विराण्या, पदे, भास्ते आणि इतर स्फुट रचना यामध्ये काढी अंशांी लावणीची बीजे सापडतात. लावणीचे नाते तसे मुळात लोकगीताशी असलेले दिसते. लोकगीतातील ठेका, आशाय व अनुभवचित्रणाची रीत लावणीतही जाणावते. लावणी हा शुद्ध मराठी काव्यप्रकार असून तो पेशावेकालामध्ये उदयला आलेला असावा. मराठीतील सर्वात जुन्या लावणीच्या निर्मिती संदर्भात गंगाधर मोरजे म्हणातात, " आज उपलब्ध असलेल्या लावण्यामध्ये एकनाथकालीन " मन्मथ शिवलिंगाची " लावणीही जुन्यात जुनी लावणी होय " ६ प्रस्तुत लावणी ही " कराडक्षेत्रवर्णन " करणारी आहे ती १६ च्या शातकातील असून तिचे स्वरूप अध्यात्मपर असे आहे.

सुरवातीची लावणी ही भेदिक स्वरूपाची दिसते. तिचा मुळ

हेतू नीती तत्वाचा उपदेश हाच आहे. याबाबतीत रामजोशारीच्या लावण्या अधिक आढळतात. त्यासंदर्भात वि. म. कुलकर्णी म्हणातात.

“ आपली व इतरांची काढ थोडी करमणूक करणे व जमल्यात अध्यात्मिक, नीतीपर शिकवण द्वेषे. एवढेच मर्यादित उददेश त्यांचे पुढे होते.”<sup>6</sup>

महाराष्ट्रातील संस्कृती अर्थात, चाली, रिती, रिवाज, परंपरा व जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धदती यांच्यावरच लावणीने स्वतःचे स्वतंत्र रूप धारणा केलेले दिसते. त्यामुळे लावणी ही असल महाराष्ट्रीय आहे. पेशावेकालीन शाहिरांच्यामध्ये “ अनंतफंदी ”

“ रामजोशारी ” “ प्रभाकर ” “ सगनभाऊ ” “ होनाजीबाबा ” यांनी लावणीमध्ये वेगवेगळे विषय हाताबून लावणीला अधिक समृद्ध केलेले दिसते. यामध्ये शृंगारिक लावण्या, विरह आणि पुनः मिळन, प्रेमाशारी बेडमानी, देशास्थितीचे वर्णन, उपदेशापर लावण्या यासारखे प्रमुख विषय द्रौपदी येतात. विशेषतः लावणीचा “ तमाशा ” या प्रयोगरूप लोककला प्रकाराशारी अधिक जवळचा संबंध असलेला दिसतो.

लावणीमध्ये शृंगार हा रसराज म्हणून वावरताना दिसतो. तत्कालीन काळातील सर्व लावण्या ह्या जनसमुहाच्या लोकरंजनाताठी परिस्थितीनुसार निर्माण झालेल्या दिसतात. रणांगणामध्ये गुंतलेल्या वीरांना आशुक-माशुकांच्या गोष्टी त्यांच्या कानावर घालून रिझविणे पती रणांगणावर गेल्यानंतर पत्नीची होणारी विरहव्याकूळ अवस्था यासारखे विषय तत्कालीन काळातील शाहिरांनी साकार केलेले दिसतात. लावणीमध्ये विषयांची विविधता आणि वर्णनाचे वैचित्र्य अधिक प्रमाणात आढळते.

प्रारंभीच्या लावण्यातील वर्णनामध्ये शाहिरांनी संयम व सभ्यतेच्या आणि शिष्टतेच्या मर्यादा पाढलेल्या दिसतात. परंतु नंतर नंतर संयम आणि सभ्यता कमी होत गेलेला दिसतो. त्यामुळे काही ठिकाणी शृंगाराचा अतिरेक झालेला दिसतो. पण "लावणी" हा मराठीतील स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण रचनाप्रकार आहे. हे मान्य करावे लागते.

#### ४. पोवाडा :

पोवाड्याची परंपरा सर्वसाधारणपणे अकराव्या शतकापासून चालत आलेली दिसून येते. पोवाडा म्हणजे "वीरंच्या पराङ्मांचे, विद्वानांच्या बुद्धीमत्तेचे तसेच एखाधाचे सामर्थ्य, गुण, कौशल्य इ. काव्यात्म वर्णन, प्रशास्ति, त्रुतित्तोत्र, असा दिला आहे."<sup>८</sup> तरीतुट्ठा पोवाडा म्हणजे ठासून स्तुती करणे किंवा वीरंच्या पराङ्माचे स्तुतीपर गेय कवन असे म्हणाता येईल.

पोवाड्याच्या क्वाति जुना उल्लेख महिकावतिच्या बखरीत सापडतो. यासंदर्भात वि. का. राजवाडे लिहितात. "बिंबराजाचा पुत्र केशवदेव याने मोठ्या ऐश्वर्यने बारावर्षे राज्य केले. त्याने राजपितामह म्हणजे आसपासच्या सर्व लहानसहान संस्थानिकांना आजा ही पदवी धारण केली. व त्या अर्थाचे बडेजावाचे गद्य पद्य पोवाडे रचिले."<sup>९</sup>

म्हणजेच सर्वसाधारणपणे शाके अकराशोच्या सुमारात मराठी भाषेत पोवाड्याची व्युत्पत्ती झाली असावी असे दिसते. वि. का. राजवाड्यांनी पोवाड्याची परंपरा चंपू काव्याशी निगडीत असल्याचे मत संपादित बखरीच्या विवेचनामध्ये घेत केले आहे. तसेच सुस्वातीचे हे पोवाडे गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपाचे दिसतात.

"पोवाडा" या शब्दाच्या उत्पत्ती संबंधीचा आणाऱ्बी सक उल्लेख बाराव्या, तेराव्या शतकाच्या सुमारात झानेश्वरीमध्ये सुट्ठा पहावयात मिळतो. "झानेश्वरीच्या दुस-या आणि तिस-या

अध्यायामध्ये अनुक्रमे दहाव्या आणि सक्षो ' त्रैसष्टाच्या ओवीमध्ये " पवाडा " असा शब्द आढळतो. •<sup>१०</sup> याठिकाणी " पवाडा " याचा अर्थ काही ठिकाणी स्तुती तर काही ठिकाणी युद्ध, झगडा असा घेतलेला दिसतो.

यादवांच्या दरबारी पोवाड्यांची स्तुती गाण्याताठी भाट होते. या भाटांचा गायनपरंपरेचा परिणाम शिवशाहीतील शाहिरांच्यावर झाला असावा. आणि या भाटांच्या संपर्कनिच झानदासातारुया शाहिराने आपल्यामध्ये असणा-या सुप्त काव्यशाक्तीला मुक्त करून पोवाड्याची परंपरा शिवशाहीमध्ये रुजू केली असावी. " झानदास " सारुया काही कवींनी " गुरुस्तुती " सारुया विषयावर कवयीत पोवाड्याची रचना केलेली दिसते. म्हणजेच इसवी सन १६५९ च्या पूर्वीच काहीप्रमाणात का असेना पोवाडा लोकप्रिय झालेला दिसतो.

तेथ्या उखलब्ध असलेल्या सर्व पोवाड्यांपैकी सर्वांत जुना आणि पहिला पोवाडा " झानदास " यांनी लिहिलेला दिसतो. त्याचा विषय शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन असा आहे. या पोवाड्याची सुरवात आपल्या गुरुला " नारायण " या नावाने नमन करून पोवाड्याची सुस्वात केलेली दिसते. हा पोवाडा क्वेळ नाममात्र पव आहे. अन्यथा याची रचना एकतारीतुण्ठातुण्ठावर सहज सुराने गाता येईल अशी गधाचीच आहे. उदा.

" डावे हाती बिघवा ल्याला । वाघनब तरजाच्या पंजाला ॥

वरुन बारीक झगा ल्याला । कंबररस्ता वेढा केला ।

पोलाद घातला गळा ॥

फिरंग पदटा जिऊ म्हाल्याप दिला । शिवाजी तरजा बंद  
तोडूनि घालिला ॥ •<sup>११</sup>

असे या पोवाड्याचे स्वरूप दिसते.

या नंतरचा दुसरा पोवाडा " तुलसीदास " याने शिवकालातील

अनेक राजकीय घटनांवर आधारित रचलेला दिसतो. त्याने आपणा स्वतः शाहीर आहोत. असे स्पष्ट संगितलेले आहे. त्यानंतर • यमाजी • हा सुधा • नारायणाचे स्मरण करणारा असून • बाजी पातलकर • यांच्या जीवनावर पोवाडा रचलेला दिसतो.

वरती निंदेशा केलेले सर्व पोवाडे हे सर्वसाधारणपणे मराठेशाहीच्या पूर्वार्थातील आहेत. उत्तरार्थातील पोवाड्यांच्यामध्ये • छड्याची लढाई• वरील पोवाडा • हसन” याने रचलेला दिसतो. याच विषयावरचे तत्कालीन काळातील आणाऱ्बी बरेच पोवाडे क्वां • राणू गुदाजी • क्वां • बाढा लहमण” क्वां • भुजंग आण्पा” अशा अनेक शाहिरांनी छड्याच्या लढाईचे वर्णन केलेले दिसते

त्यानंतर • पदटण्ठकुडीची लढाई • या पोवाड्याचा निर्माता क्वां • खेमू • ओमू • • नाना फडणीस • यांच्यावर क्वन करणारा • बाढा बहिरु • • आबृत्याची लढाई • चे वर्णन रंगविणारा • • “जिवाजी पंचाळ” • आक्रिवाट • च्या लढाईवरती पोवाडा रचनारा • मानतिंग भोवाना” आणि शिवशाहितील प्राणाची आहुती देणारा • उमाजी नाईक • यांच्यावर किंत्येकानी पोवाडे रचलेले दिसतात. यामधील बहुतांशी क्वां हे खानदेशातीलच आहेत. असे सर्वसाधारणपणे शिवकालाच्या पूर्वार्थातील आणि उत्तरार्थातील पोवाड्यांचे स्वरूप आणि परंपरा दिसते :

ततरात्या शातकामध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे तत्कालीन कालामध्ये पराक्रमाचे आणि नवयेतन्याचे वारे पसरले. सारा महाराष्ट्र या पराक्रमाला मोहीत झाला आणि शाहीर आपल्या हातात डफ घेऊन या पराक्रमाची धोरवी गाण्याताठी पुढे झाला. यावेळी • गोँधळ घालणा-या या गोँधळी लोकांनी शिवाजी महाराजांच्याकाळी वीररत्नामळ पोवाडे म्हणाऱ्याचा नवा शिरस्ता पाडला. व यामुळे पोवाड्याला राष्ट्रीय महत्व प्राप्त झाले. <sup>१२</sup> आणि विरागीच्या पराक्रमाची गाथा गाण्याच्या हेतूनेच शाहिरी कवितेने आपले मूळ अधिक च्यापक प्रमाणात धारण केलेले दिसते.

**५. भेदिक गाणे :**

१४ ट्या शातकापासून महाराष्ट्रात भेदिक गाण्याची परंपरा अस्तित्वात असावी असे समजले जाते. भेदिक गाण्यातील तत्वज्ञान अध्यानात घेता नाथलंप्रदाय आणि संख्य तत्वज्ञान यांचे मिश्रण भेदिक गाण्याच्या तत्वज्ञानात झालेले दिसते. "भेदिक गाणे", "कलगी-तु-याची अध्यात्मक कविता" "डफगाणे" अशा नावाने ही परंपरा ओळखली जाते. अध्यात्माचे विवरण करणे आणि परमेश्वराचे निर्गुण निराकार ल्य तमजून संगणे हा भेदिक कवितेचा प्रमुख हेतू असतो. जनसामान्यांना सोष्या, सरळ, साध्या भाषेतून अध्यात्माचा परिचय भेदिक कवितेद्वारा करून दिलेला असतो. माया-ब्रह्म, पुरुष-प्रकृती, पुरुष-स्त्री यातील भेदाची उक्ल करून निर्गुण निराकार परमेश्वराचे ल्य उक्लून संगणारी ती भेदिक कविता होय.

ताधारणपणे आठराव्या शतकाच्या सुस्वातीला महार, मांग, आदी मंडळी ठगेलकी व तुण्ठुण्यावर गाणी म्हणून आपली व इतरांचीही करमण्डूक करीत असत. काही काढानंतर त्यांच्या या गाण्याच्या प्रकारामध्ये बदल होऊन भेदिक स्वस्याचे गाणे गाण्याची प्रथा लुळ झालेली दिसते. भेदिक गाण्यातून निर्माण झालेले सवाल-जबाबाचे झगडे लोकांना आवडू लागले. त्यामुळे भेदिक गाणे हा क्लाप्रकार लोकप्रिय झालेला दिसतो.

भेदिक गाण्यातील सवाल-जबाब यामुळे प्रत्येक फडवाला आपण दूस-यापेक्षा श्रेष्ठ आहोत. हे दाखविण्याचा प्रयत्न या सवाल-जबाबमधून केला जात असे. त्यासाठी पौराणिक ग्रंथातील आणि पुराणातील काहीतरी गुढात्मक असे शांखून काढून ते लावणीच्या ठेक्यात प्रश्न म्हणून दूस-यावर टाळी व दूसराही त्याच्यातारखेच त्या ग्रंथातून उत्तर

शांखून काढून लावणींतून त्याचे उत्तर देई. भेदिक गाण्यातील झांगडयाच्या या प्रकारामध्ये दोन संप्रदाय असलेले दिसतात. एक “ कळगीवाले ” आणि दुसरे “ तुरेवाले ” कळगीवाले हे शाक्ति किंवा माया याना प्रधान माणनारे आहेत तर “ तुरेवाले ” हे शिव किंवा ब्रह्म यांना प्रधान माणनारे आहेत. यामधील “ शाक्ती ” श्रेष्ठ की “ शिव ” श्रेष्ठ या प्रादातूनच भेदिक गाण्याचे स्वरूप निश्चित झालेले दिसते. तुरेवाले “ ब्रह्म ” श्रेष्ठ आहे हे सांगत असताना मायेची धोरवी त्याना खपत नाही ते म्हणातात.

“ माया माया म्हणून मायेची किती सांगसी प्रौढ किरे ।  
नाशिवं तुझि माया खोटी ब्रह्मसुख सारं दवडि किरे ॥  
काया खोटी माया खोटी विचार करूनि पहा आपण ।  
ब्रह्म एक अजरामर, खोटें मायेचे लुंपण ।  
ग्रंथमत शास्त्रार्थ पहा रे ताधुतंतंचे निष्पण ॥ ” <sup>१३</sup>

तुरेवाल्यांच्या या प्रश्नाला “ कळगी-स्माट ” शाहीर हैबती जे उत्तर देतो ते असे.

“ ब्रह्मयतुर्दश मिळून त्यात एक आवरण माया ।  
माये पोटी ब्रह्म करें ते ऐका मूळ माया ॥  
ब्रह्म मुनें जर म्हणाल तर तें निःशब्द जाणावे ।  
ते नपुतक ऐसे वेदांत मत पहावें ॥  
ब्रह्मनाम ते नर नारी यिन्ही शांखावे ।  
ऐसें असतां ब्रह्म शिव म्हणून का बोलावे ॥  
त्या ब्रह्माती वेष्टण मायेचे आगळी माया ।  
प्रजापति इंद्राती सांगे ऐका कविराया ॥ ” <sup>१४</sup>

ह्या कविता प्रामुऱ्याने आध्यात्मिक विषयावरील होत्या असे दिसते.

भेदिक गाण्याचा असा बराच काळ गेल्यानंतर या कलाप्रकारातही कालांतराने बदल झालेला दिसतो. दिवसभर कष्ट केलेल्या प्रमजिवी माणसाला हे गूढ प्रश्न काय कामावे. असे वाटू लागले. अकलेल्या मनाला

यार घटका विरुंगळा मिळ्यासाठी रंजक असे काहीतरी असावे. असे वाटू लागल्यात नवल नाही. अशा परिस्थितीत भेदिक फडवाल्यांनी आपल्या फडामध्ये वेळोवेळी बदल घडविला. आणि त्यानुसार रंगदार संवाद आले. चांगले गाण्यारे व अभिनय करण्यारे कलावंत आले. आणि या सर्वांमधून गण, गौळण, लावणी व फार्सी यांचा त्रुम निश्चियत होऊन "तमाशा" या प्रयोगस्य लोककलाप्रकाराचा उदय झाला असावा,

#### ६. तमाशा :

"तमाशा" हा शब्द मूळ पश्चिमीन भाषेतील आहे. नंतर तो "उर्दू" भाषेमध्ये स्टड होऊन मराठीमध्ये आलेला दिसतो, "तमाशाला १८१८ पर्यंततरी" गंगन "या नावानेच हा कलाप्रकार ओऱखला जात होता. असे नामदेव घटकर यांनी आपल्या "मराठीचे लोकनाट्य तमाशा : कला आणि साहित्य" या पुस्तकाच्या शोषणी दिलेल्या तमाशाच्या जाहिरातीवरून दिसते.<sup>१५</sup>

"तमाशा" या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनांचा अतिशाय लोकप्रिय असा नाट्यात्मक लोककला प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली विविध लोकधर्मीय नाट्यकला व तमाशा यांच्यामध्ये तांत्रीक अंगाच्या दृष्टिने आणि वाई. मधीन गुणवत्तेच्या बाबूने काही प्रमाणात साधर्म्य दिसतो. या विविध लोकधर्मीय नाट्यकलाप्रकारांपासूनच इतिहास-क्रमात तमाशाने द-याच गोष्टी स्वीकारलेल्या दिसतात व काही नवीन स्वतंत्र गोष्टींची भर घालून तमाशाने आपले स्य तिष्ठ केलेले दिसते.

"तमाशा" हा लोककला प्रकार तिष्ठ होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये गोंधळ, वाट्यामुरळी, लळित, बहुरूपी, दशावतार आणि दंडार असे विविध लोकधर्मीय कलाप्रकार प्रचलित होते. यामधून जनसामान्यांचे धार्मिक समाराधन करीत करीत काही अंशांी कलानंदाची भूकही

भागवती जात होती. सर्वतामान्यजनाला भावतील अशा प्रकारचे सादरीकरणाचे अनेक विशेष वरील लोकलाप्रकारातून कमी अधिक प्रमाणात आविष्कृत झालेले दिसतात. गोंधळयांची कथा सांगण्याची आणि त्या क्येही संपादणी करण्याची रीत, वरच्यामुरबीतील मुरबीचा विशिष्ट नाघ, लळित-साँगीभजनातील साँग घेऊन विनोदी प्रसंगाबरोबर खाद्या क्यात्मक प्रसंग निवडून त्याची संपादणी करण्याची पद्धत, बहुरूपीमधील बहुरूप्याचे साँग, आणि त्यांच्या बतावणीतील नाट्य, दशावतार मधील नाट्याचा विमुक्तपणा, व संवादातून विनोद निर्माण करण्याची लक्ष, दंडार मधील खाद्या तत्वाची बोध करण्याची पद्धत व त्या तत्वाचे प्रतिपादन करताना निर्माण झालेली नाट्यमयता इत्यादी अनेक गोष्टी आणि तमाशाचे विविध घटक यांच्यामध्ये संकृतदर्शनी साध्यम् जाणावते.

वरील सर्व लोकधर्मीय कलाप्रकारातून तमाशाचे स्पृह सिध्द झालेले दिसते. पण प्रारंभीच्या तमाशा हा भेदिक स्वरूपाचा आहे.

### भेदिक तमाशा

या भेदिक तमाशात अध्यात्मपर व पोथ्यापुराणातील अनेक कूटप्रश्नांवर सवाल-जबाब रघलेले दिसतात. हे सवाल-जबाब भेदिक लावण्याच्या माध्यमातून ताफार झालेले आहेत. तमासगिरातील कवीमनाच्या माणसांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या व ऐकलेल्या माडितीच्या आधारावर या भेदिक लावण्यांची रचना केलेली आहे. "कवी पिराजीबुवा (करंजेकर) हे भेदिक तमाशा क्षेत्रातील "महाकवी" म्हणूनच त्यावेळी ओळखले जात. त्याचा शिष्यपरिवार मोठा होता. कवी पिराजीबुवा हे तुरा पक्षाचे व कवी बाबाजी हे कलगी पक्षाचे कवी होते."<sup>१६</sup> कलगी व तुरा या दोन पक्षांच्या सवाल-जबाबवस्तुन तमासगिरांच्या झानाची कसोटी लागत. शिव श्रेष्ठ की शक्ति, झाड अगोदर की बी अगोदर

पाणी आधी की जमीन आधी, आत्मा आणि कुडी यांचे नाते काय. अशा प्रकारच्या कुटप्रश्नावर आधारित भेदिक तमाशाचे स्पष्ट झालेले दिसते. भेदिक तमाशात कथात्म स्वस्याची लावणी गायली जात होती. या कथात्म लावणीचे रूपांतर पुढे वगात झाले असावे असे वाटते.

भेदिक तमाशाचे प्रयोग मुंबईच्या निरनिराळ्या भागात स्थायिक झालेल्या वस्तीत होत असायचे. यामध्ये क्रॉफर्ड मार्केट, पलटण रोड, कामाठीपुरा, स्टेबल स्ट्रीट, आग्रीपाडा, बटावमिलच्या पश्चिमेत दादासाहेब फाळके रोड, म्युनिसिपल चाबीच्या बाजूला मस्तान टॅक मैदान, नागपाडा, आझाद मैदान, बोरीबंदर वगैरे ठिकाणी होत.

भेदिक तमाशा पेशावाईपूर्वी अस्तित्वात होता. पण त्याचे स्वस्य आजच्या तमाशासारखे दिसत नाही. त्यावेळी तमाशाची क्लेब जडण-घडण होत असावी. म्हणजेच पेशावाईत नावस्यात आलेला "तमाशा" हा एकारकी उदयात आला असे नसून पेशावाईच्या पूर्वी-पासून प्रचलित असलेल्या भेदिक तमाशा बरोबर "खेळ" व "गंगत" या क्लाप्रकारातूनच त्याचा विकास होऊन पेशावाईत उत्कर्ष झालेला दिसतो.

### पेशावेकालीन तमाशा

पेशावाईत मात्र तमाशाचा पूर्ण उत्कर्ष होऊन तो सर्व बाजूनी तजलेला दिसतो. याकाळात तमाशाच्या प्रत्येक अंगात एक विशिष्ट आकर्षकपणा आलेला दिसतो. वेगवेगळ्या प्रकारचे विषय आणि पात्रे तमाशात आलेली आठबत्तात. पेशावाईपूर्व तमाशात गण आणि गौडण यांच्यावरच जास्त भर होता. पण पेशावाईच्या उत्तरकालामध्ये-मात्र "लावणी" हा स्वतंत्र काढ्यप्रकार उदयात येऊन तिचा तमावेश तमाशामध्ये झालेला दिसतो. "तोंगाडया" या वैशिष्टयपूर्ण पात्राची भर पडली. विनोदाताठी असलेले हे पात्र पूर्वीच्या कोणत्याही प्रयोगस्य

क्लाप्रकारात दितत नाही. या " पेशवेकालीन तमाशाला नाच्या पो-याचा तमाशा" असे म्हटले जाते" <sup>१६</sup>

१८८५-९० च्या दरम्यान " तमाशा" या लोककला प्रकारात हंत्री आली. " पेशवेकालीन तमाशात राधेच्या स्पात वावरणारा " नाच्या" तमाशामधील हंत्री प्रवेशामुळे थोडा दुर्लक्षित झाला असावा. हा दुर्लक्षित झालेला नाच्या तमाशातून एकदम नाहीसा होणे शक्य नव्हते तो नव्या स्पात अवतरला असावा" <sup>१८</sup> म्हणजे नाच्या मावशीच्या स्पात तमाशामध्ये स्थीर झालेला दिसतो. त्याच्या अंगवळणी पडलेले हंत्रीचे हावभाव प्रेक्षकांना आवडत असावेत. तसेच कृष्णाचा संवगडी पेंद्या याचे स्पांतर सोंगाडयामध्ये झाले असावे. म्हणजेच भेवळ विनोदासाठी पेशवेकालीन तमाशामध्ये सोंगाडया हे पात्र स्थीर झालेले दिसते.

" पेशवेकालीन तमाशाला " ढोकीचा तमाशा" म्हणत या तमाशाच्या संघ किंवा फड पुढीलप्रमाणे असे.

१. पुढारी किंवा सरदार
२. ढोलक्या
३. कडे वाजविणारा
४. सोंगाडया
५. दोन-चार सुरते किंवा शिलकरी
६. गोड आवाजाचा एक सुस्त्वस्प नाच्या पो-या" <sup>१९</sup>

आता तमाशाचे सादरीकरणाचे स्वरूप कठे असते ते पाहू.

**तमाशा सादरीकरणाची पद्धत :**

---

तमाशा सादरीकरण - करण्याची एक विशिष्ट रीत आहे. तमाशा या प्रयोगस्प क्लाप्रकारामध्ये गण, गौळण, लावणी, फार्स, आणि वग असे मुळ्य घटक आहेत. या क्रमानुसारच तमाशा रंगमंचावर दाखविला जातो.

तमाशा सुरु करण्याची वेळ झाली की एका बाजूने ढोलकीवाला व दुसऱ्या बाजूने हलगीवाला पडदयामागून रंगमंचावर आपली वाये वाजवीत प्रवेश करतात. वादनकलेतील अनेक प्रकार व विविध बारकावे वाजवून आपले कौशल्य प्रकट करतात. यात तोडा असे म्हणातात. हा तोडा प्रत्येक प्रयोगाच्या सुख्खातीला वाजविला जातो. तोडा सुरु झाला की आजूबाजूला पतरलेले तर्व श्रोते तमाशाची सुख्खात झाली आहे. असे समजून एकत्र येतात. दरम्यान तोडा तंपतो व प्रत्यक्ष प्रयोगाला सुख्खात होते.

#### १. गण :

गण म्हणजे गणपतिस्तवन. गणायती हा सर्वसामान्य जनांचा लोकदेव आहे. अनादि काळापासून अग्रपूजेचा मान गणपतीला दिला जातो. तो बुधिदया दाता आहे. अमंगलाचे निवारण करणारा विघ्नहर्ता आहे. म्हणून कोणात्याही कार्याची सुख्खात करताना सुरवातीला गणरायाचे स्तवन केले जाते. हीच प्रथा तमाशामध्ये आहे.

टाळकरी, शिलकरी असे पाच-सहाजण मागे व उंच आवाजात गाणारा प्रमुख शाहीर पुढे उभा राहून तर्व श्रोतृवर्गाला ऐकू जाईल. अशा मोठ्या आवाजात गण म्हणून गणरायाला वंदन करतात. व गण संपल्यानंतर तर्व क्लावंत रंगमंचावरून निघून पडदयामागे जातात. त्यानंतर लगेच गौळणा सुरु होते.

#### २. गौळण :

गौळणाची स्वरूप हे कृष्णभक्तीपर असून तमाशाच्या विकासक्रमात ते बदललेले दिसते. गौळणाची रचना परमेश्वराची भक्ती करण्याच्या उददेशाने केलेली असते. पण पथ गौळणाची गय स्पात सादरिकरण होत असताना तमासगीर त्यात विमुक्त स्वरूपाचा प्रसंग निर्माण करून नाट्य निर्माण करतो.

या प्रकारात नाट्य खूपच आढळते. गौडणीमध्ये राधा व कृष्ण, गौडणी व त्यांच्या मैत्रिणी, पेंदा व मावशी अशी पात्रे एकत्र येतात. कृष्ण व त्याचा तवंगडी पेंदा गोपीना करते छेडतात हे प्रतंग मोठ्या चातुर्यांने व विनोदाने रंगविलेले असतात. तोंगाडयाच्या काम करणारा क्लावंत हाच पेंदा बनतो. कुठल्याही प्रकारची केशाभूषा, वेशाभूषा न करता ही पात्रे वेगवेगळ्या स्पात वावरत असतात. हे पात्र चित्रणाबाबत जते घडते. तसेच स्थलवर्णनाबाबतही घडते.

गौडणी नृत्यांच्या ठैक्यात गोलगोल रंगमंचावर फिरत रहातात. एवढयात कृष्णाचा तवंगडी पेंदा येतो आणि गौडणीचा रस्ता अडवितो यावेळी मावशी आणि पेंदा यांच्यामध्ये जी प्रश्नोत्तरे होतात ती कित्येकवेळा मोठ्या तत्वज्ञानाने भरलेली असतात. तर काही वेळा रंगतदार असून प्रेक्षकांचे मनोरंजनही करणारी असतात. ब-याच वेळेला गौडणींचा भाग नाट्य म्हणूनच केला जात असल्यामुळे क्लावंत इतक्या छोल तत्वज्ञानात जात नाहीत. तर श्रोत्यांच्या दृष्टीने एक करमण्ठूक म्हणूनच सादर करतात. यातंदर्भात गौडणी दिली आहे. कृष्णाचा तवंगडी पेंदा गौडणींचा रस्ता, अडवितो. येथे पदल्य गौडणीचे गधसंवादल्यात सादरीकरण होते.

पेंदा: धांबा, इथेह धांबा, पुढे पाऊल ठाकू नका. रस्ता बंद आहे.

गौडणी: का ! हा तर हमरस्ता आहे. बंदउसण्याचे कारण काय ?

पेंदा : कारण काय ? कारण आमच्या राजाचा हुक्म आहे. पेंदा त्यांना पुढे जाऊ देत नाही. म्हणून त्या गौडणी मावशीला हाका मारतात. मावशी येते आणि पेंदाला विचारते, “कोण रे मेल्या तू आमचा रस्ता अडविणारा ? चल हट हो बाजूला” असे म्हणून ती त्याला बाजूला टकलते. आणि गौडणीसह पुढे चालू लागते. गौडणी आपले ऐकत नाहीत असे पाहून पेंदा कृष्णाला

हाळा मारतो. लगेच कृष्ण येतो आणि तो गौडणीचा रस्ता अडवितो. इतक्यात मावशी पुढे येते आणि कृष्णाला विचारते.

मावशी : आणाखी कोण रे तू टपलास इथे आमचा रस्ता अडवायला ?

कृष्ण : मी कोण ? मावशो, तू मला ओळखले नाहीस ?

मावशी : नाही.

कृष्ण : मी कृष्ण, श्रीकृष्ण, कृष्णदेव

मावशी : आणाखी कुठला नवा देत आलास या पृथ्वीतलावर ?

कृष्ण : मी या पृथ्वीतलावरचा देव नाही मी स्वर्गातला देव आहे.

मावशी : मग इथ कझाला आलास, आपला स्वर्ग सोडून ?

कृष्ण : मावशो असुरांचे निर्दलिन करण्यासाठी मी आठवा अवतार अवतार घेऊन या पृथ्वीतलावर, गोळुळामध्ये वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म घेतला आहे. माझी नंवे अनेक आहेत. कृष्ण, कृष्णदेव, नंदलाल, देवकीनंदन वगैरे वगैरे गोळुळचा राजा म्हणातात मला आणि तू मला ओळखत नाहीस<sup>20</sup> !

हे सर्व ऐकल्यानंतर गौडणी चकित होतात. त्याना प्रत्यक्ष देवाची भेट झाल्याबद्दल धन्य वाटते. त्या धडाड कृष्णाच्या पाया पडतात. वरील प्रकारच्या गौडणी ह्या गध-पद्धत्यात सादर होतात या गौडणी पाच प्रकारच्या असतात याठिकाणी श्रीकृष्ण भक्ती हा प्रधान हेतू आहे.

लावणी :

लावणी हा तमाशातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा भाग आहे.

तमाशातील गण, गौडणा झाल्यानंतर लावणीला सुस्वात होते.

तमाशात म्हटल्या जाणा-या लावणीला फडाची लावणी असे

म्हटले जाते. ही लावणी बहुतांशी काल्पनिक असते. तसेच विविधं लौकीक विषय लावणीत आढळतात. खेडेगावातील जत्रा, उत्सवाच्या वेळी

लोकरंजनासाठी लावणी म्हटली जात असावी. त्यामुळे लावणीचे मुळ स्वरूप हे लोकरंजनय असलेले दिसते. स्त्री-पुस्त्रांची सौदर्यवर्णने, शृंगार, विरह-विषयोग, यातारण्या भावभावनांचे आविष्कार लावणीतून साकार झालेले दिसतात.

लावणीतून तत्कालीन काळातील लोकजीवनाचे दर्शन घडते. काही लावण्या ह्या देशास्थितीवर तर काही बदलत्या काळावर आधारलेल्या आहेत. तसेच सामाजिक नितीमता, अलंकार, पोशाख, समजुती, संकेत आणि कुटूंबव्यवस्था यांचीही वर्णने लावणीतून आढळतात.

तमाशातून सादर होणा-या लावणीला फडाची लावणी म्हणतात. या लावणीत "नाच्या" किंवा "नाची" हे एक वैशिष्ट्यपूर्ण पात्र तमाशाचे आकर्षण ठरते. हा नाच्या पेशावेकालापासून तमाशात अस्तित्वात असल्याचे दिसतो. या पेशावेकालीन नाच्या संबंधी गंगाधर मोरजे लिहितात, "नाच्या हा १४-१५ वर्षांचा कोवळा, पण दितायला चांगला मुलगा असे. या नाच्याने गाणे म्हणायचे नसे. त्याचे काम म्हणजे स्त्रीमुलभ हावभाव करणे, मुरके मारणे, नैऋकटाक्ष फेकणे लचकत मुरकत चालणे इत्यादी शास्त्रीकृत नृत्य व अभिनयापेक्षा विविध अंगविक्षेप हेच नाच्याच्या कामाचे स्वरूप होते."<sup>२१</sup>

तमाशातील स्त्री-प्रवेशामुळे नाच्या ऐवजी नाची आल्यामुळे लावणीला अधिकच रंगदारपणा आला. ही नाची अंगावर नळवारी लुगडे नेसून व तंग चोळी लपेटून, डोकीत वेणी, नाकात नथ आणि अंगावर अलंकार घालून रंगमंचवर पदार्पण करताच प्रेक्षक सुखावुन जातो. नाचीचे नृत्य हे मुक्त नृत्य असते. तेव्हा फडाची लावणी म्हणजे तमाशातून साकार होणारी लावणी ही फक्त ऐकायची नसते तर ती पहावयाची असते. कारण लावणीची मुळ संहिता ही एकच असली तरी तिचा प्रत्येक प्रयोग हा वेगळा आणि नवा असतो. लावणीनंतर तमाशातील फार्सला मुस्खात होते.

#### ४. फार्स :

“फार्स” हे विमुक्त स्वरूपाचे व हास्यकारक असे नाटय आहे. तमाशातील विमुक्तपणा चे वैशिष्ठ्य म्हणजे फार्स होय. यामध्ये कथानक, त्यातील संवाद आणि पात्रांचे परस्पर संबंध यामध्ये एकप्रकारचा विमुक्तपणा जाणवतो. श्रोतुवर्गाचे संजन करून मनाला आनंद देणारा विमुक्त स्वरूपाचा विनोद फार्स मधून ताकार झालेला दिसतो. बहुतेक फार्स हे सामाजिक असून त्यामधून सामाजिक घटनावर बोट ठेवलेले दिसते. फार्सच्या आगमनासंबंधी विश्वनाथ शिंदे म्हणतात. “१९ च्या शातकामध्ये फार्स मराठी नाटकात केला जाऊ लागला. इंग्रजी भाषेच्या परिचयाने प्रथम मुंबईमध्ये १९ जानेवारी १८५६ रोजी अमरचंद वाडीकर नाटकमंडळींनी पाहिला फार्स करून दाखविला. अशी माहिती मिळते.”<sup>२२</sup> तसेच वि. कृ. जोशी लिहितात, “आपल्याकडे फार्स हे नाटकाची पुरवणी म्हणून करण्यात येऊ लागले. ज्यावेळी मूळ नाटक पुरेसे मोठे नसेल, त्यावेळी नाटकाची मर्यादा लांबविण्याताठी किंवा मूळ नाटकांत जर हास्य-रसाला फारसा वाव नसेल तर प्रेक्षकांना मध्येच थोडेसे हसवून त्यांच्या भावनांचा ताण थोडासा कमी करण्याताठी” फार्स मराठी रंगभूमीवर होऊ लागले.<sup>२३</sup> “पौराणिक नाटकासोबत त्याला जोडगण म्हणून केला जाणारा अपौराणिक नाटयप्रयोग”<sup>२४</sup> असे श्री. ना. बनहटटी “फार्स”चे वर्णन करतात.

वरील सर्व मान्यवरंच्या मतांचा विचार करता सिद्ध होते की, “फार्स” मधून विशेषतः तत्त्वबोध करण्याचा प्रश्न केला जात नाही. समाजामध्ये काही अनिष्ट घाली, रिती तसेच सामाजिक घटना यांची टवाळी फार्समधून केलेली दिसते. फार्समधून विमुक्त स्वरूपाचा

विनोद निर्माण करून केवळ लोकांचे रंजन करावयाचे असल्यामुळे अनेक अशा अतिशायोक्त घटनांचे चित्रण आढळते. "पठठे बापूराव यांचा सासू-जावयाचा फार्स - तमाशामध्ये सादर केला. त्यामुळे पठठे बापूराव हाच तमाशातील फार्स रचणारा पहिला कवी होय" <sup>२५</sup>

एकूणाच फार्समधून स्वभावपरिपोषाला व वात्तविकलेला मुळीच स्थान नसते. विषय हा विशेषतः सामाजिक व्यंगावर असल्यामुळे हात्यरत्नच प्रामुख्याने दिसतो.

#### ५. वग:

तमाशातील नाट्याचा मुळ्य भाग म्हणजे "वग" होय. गण, गौडण, लावणी व फार्सनंतर वग सुरु होतो. वग सुरु होण्यापूर्वी वगाची भूमिका निवेदन करण्याताठी खास लावणी रचलेली असते. या लावणीच्या आधाराने संबंध वग उभा केलेला असतो. वगाचे स्वरूप हे सामान्यपणे नाटकासारखे दिसते. "वग" म्हणजे तमाशातील उत्तर-रंगातील कथानाट्य" अशी नोंद पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी केली आहे. <sup>२६</sup>

"पारंपरिक तमाशामध्ये सादर होणा-या वगामध्ये गंभीर स्वरूपाचे व विमुक्त स्वरूपाचे म्हणजे रंजक स्वरूपाचे वग असे दोन प्रकार आढळतात" <sup>२७</sup> असे विश्वनाथ शिंदे यांनी विशद केले आहे. गंभीर स्वरूपाच्या वगामध्ये "मोहना बटाव" "मिठाराणी" यांचा उल्लेख करता येईल. पण गंभीर स्वरूपाच्या वगांची संख्या ही खूपच कमी आढळते. या वगामध्ये प्रामुख्याने नीतीबोध व एखादे तत्व प्रतिपादन केलेले असते. व जनमनाला शिक्षण दिलेली असते. हे वग पौराणिक व ऐतिहासिक विषयावर आधारित असतात. यामध्ये रंजकता असली तरी त्यास गौण स्थान प्राप्त झालेले दिसते.

रंजक स्वरूपाच्या वगामध्ये मात्र विमुक्तपणा असतो. तेथे रंजकतेला प्राधान्य दिलेले असते. अनेक हात्यकारक घटनांची योजना करून विनोद निर्मिती साधलेली असते. विनोद निर्मिती करण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण पात्रांची योजना केलेली असते. ही पात्रे विशिष्ट स्वरूपाची असतात. त्यामुळे विमुक्तपणा हे या वगनाटयाचे वैशिष्ट्य ठरते. या वगामध्ये नोंतीबोध केलेला असतो. पण वगाचे एकूणाच स्वरूप रंजक असल्यामुळे त्यात गौण त्थान प्राप्त झालेले दिसते. अशा वर्गांना "सुखात्मा वगनाटय" असे वा. ल. कुलकणी म्हणातात<sup>२८</sup>

वगामध्ये राजा, राणी, प्रधान सेनापती दोन शिष्याई आणि काही इतर कलावंत अशां सान-आठ पात्रे एकत्र आलेली दिसतात. या पात्राचे परत्पर संबंध विशिष्ट असतात पात्रांच्या या विशिष्ट वर्तनातून व असंगत बोलण्यातून विनोद निर्माण होतो. वगतील पात्रांच्या वर्तनात स्वाभाविकता आणि सुसंगती दाखविलेली असते. त्यामुळे अशा वगाचे विमुक्तपणा हे वैशिष्ट्य ठरते. काही असंभाव्य घटना अतिशायोक्त प्रसंग आणि कार्यकारणभावाचा अभाव अशी वैशिष्ट्ये विमुक्त स्वरूपाच्या वगामध्ये दिसतात.

एकूण तमाशा या लोककला प्रकारातील मूलभूत घटकांचा विचार करता आसे दिसते की बहुजन समाजाला परिचित अशा दृश्यांचे वर्णन आढळते. सहज समजेल अशी भाषा आणि लौकीक उदाहरणे तसेच विषय वायसंगीत, गाणी इत्यादी गुणानी नटलेले तमाशा वाई. मध्य जनमनाची पकड घेतल्यावाचून रहात नाही. यासंदर्भात वि. कृ. जोशी म्हणातात, "समाजातील सर्व धराना रमविणारा आणि मराठमोळा संस्कृतीचे दर्शन घडविणारा असा करमणुकीचा एकमेव प्रकार तमाशा हाच होय"<sup>२९</sup>.

गण, गौडणी, लावणी, फार्स आणि वगनाटग यांचे सादरिकरण तमाशात पहावयात मिळते. अनेकविध विषयावरील लावणी पोवाडयांची बांधणी केल्यावर तमाशाला आकार येताना दिसतो.

स्कूण्य पारंपरिक शाहिरी कवितेवा विचार करता शाहीर अनंत फंदी, परशाराम, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ, होनाजीबाबा, या पेशावेकालीन शाहिरानी मराठी शाहिरी कविता ही विविधांगानी समृद्धद केलेली दिसून येते. गण, गौळण, लावणी, पोवाडा व भेदिक गाणे आणि मुजरा अशा विविधांगानी पारंपरिक शाहिरी कवितेचे स्पष्ट झालेले दिसते.

पारंपरिक मराठी शाहिरी वाई. मयाला उत्तम राजमान्यता जशी मिळाली. तशी लोकमान्यताही मिळाली. म्हणूनच ते इतक्या विविधांगानी नटून थटून भरभराटीस आलेले दिसते. महाराष्ट्रातील सर्व जातीधर्माच्या लोकानी या वाई. मयाच्या निर्मितीस हातभार लावलेला दिसतो. त्यामुळे मराठी शाहिरी कविता ही अधिक विस्तीर्ण होऊन मराठी सारस्वतात तिचे एक स्वतंत्र स्पष्ट धारणा झालेले दिसते. लौकीक जीवनांमध्ये पूर्णतया समरप होऊन काढ्यलेखन झाल्यामुळे लिखानात कृत्रीमता दिसत नाही. त्यामुळे लौकीक भावभावनांचे आविष्कार असल मराठमोळ्या दंगात अविष्कृत करण्यास शाहीर यशावी झालेले दिसतात.

#### ब. पारंपरिक शाहिरी कवितेवा नवा आविष्कार

---

महाराष्ट्रामध्ये पारंपरिक शाहिरी वाई. मयाचे तमाशाच्या स्वरूपात पेशावाई अखेर जे स्वरूप होते. त्यामध्ये इ. स. १९१० च्या दरम्यान ब्राह्मण समाज, आर्य समाज आणि सत्यशांक समाजाने काही कालसापेक्षा बदल केलेला दिसतो. हा बदल जीवनसंदर्भात आणि परपंरागत सामाजिक व राजकीय परिस्थितीत केला आहे. हिंदूधर्मातील दुष्ट स्त्री आणि सामाजिक विधमता यामुळे अस्पृश्य वर्गाची होणारी पिळवणूक गुलामगिरी, लायारी, आणि त्यामुळे निर्माण होणारे दुःखपरिणाम, याविस्थद उत्त्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब अंबिडकर यांनी दलितांच्यासाठी व सर्वसामान्य कष्टकरी जनतेसाठी उभारले

चळवळ याचे चित्रण पारंपरिक शाहिरी कवितेच्या नव्या अविष्कारातून पहावयास मिळते.

राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होऊन नवा मानवतावाद रुजविष्यासाठी केवळ मनोरंजनाची गरज नाही. तर प्रबोधनातून लोक-जागृती याची नितांत आवश्यकता आहे. या प्रेरणेतूनच शाहिरी कवितेचा नवा अविष्कार व्यक्त झालेला दिसतो. लोकशिक्षणातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन घडवून आणण्यासाठी व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणाऱ्यापाईत अपूर्व क्रांती घडवून आणण्यासाठी प्रस्तुत शाहिरी वाढ. मयाचा जन्म झालेला दिसतो.

ब्राह्मणेतरामध्ये समतावादी लोकशाहीचे मुल्य रुजावे. आणि या मुल्याचा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रसार घावा. हे प्रबोधनात्मक शाहिरी वाढ. मयाचे प्रयोजन आहे. धर्मक्षेत्रातील पुरोहितशाही संपादी, शोठजी-भटजी यांच्याकडून होत असलेले शांघण थांबावे, अज्ञानी रथतेला आणि हिंत्यांना शिक्षण मिळून त्यांची गुलामगिरी संपुष्टात यावी. यासारखे अनेकविध विषय शाहिरी कवितेच्या नव्या अविष्कारातून पहावयास मिळतात.

“अज्ञ” “अडाणी” व “निरक्षर” समाजास नवी जाणीव व नवी दृष्टी देण्यासाठी अनेक कर्ते सुधारक पुढे आले. त्यांनी पारंपरिक तमाशाच्या अनुकरणातून १९ व्या शातकाच्या अखेरीला समाजप्रबोधन करण्याच्या हेतूने नाटयस्याची निर्मिती केलेली दिसते. अशा नाटयस्यालाच “लोकनाट्य” अशी संज्ञा आहे या लोकनाट्यामध्ये सत्यशांघकीय जलते, अंबेडकरी जलते, ( संगीत जलते) राष्ट्रसेवादलाचा तमाशा आणि लाल-बावटा कलापथक ही लोकनाट्ये शाहिरी कवितेच्या नव्या अविष्कारातून साकार झालेली दिसतात. त्याचा विचार पुढीलप्रमाणे केला आहे.

### १. सत्यशांखकी जलसे :

“जलसा हा शब्द जलशोषा, जुलूस-यात्रोत्सव मनोरंजनासाठी काढी उत्स्फूर्त कृती. या अर्थाच्या आशायातून रुढ झालेला असावा”<sup>३०</sup> अर्थातच जलशाा किंवा तमाशा यामधून जो उत्स्फूर्त कलाविष्कार होत असतो तो मनाला आनंद देणारा असतो असे म्हणता येईल.

२७ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे विचार सर्व सामान्य जनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या अनुयायानी सत्यशांखकी जलशांची स्थापना केलेली दिसते. कृष्णराव भालेकरानी महात्मा फुल्यांचा विचार कृतीत आणण्यासाठी जे महत्वपूर्ण उपक्रम आखले. त्यामधून सत्यशांखकीय जलशांची निर्मिती झालेली दिसते. त्याटूष्टिने “भीमराव महामुनी” हा पहिला सत्य-शांखकीय जलशााकार होय. तमाशाचा घाट स्वीकाऱ्य केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर मनोरंजनातून प्रबोधन आणि लोकजागृती घडवून आणण्यासाठी व ब्राम्होत्तरामध्ये समतावादी लोकशाहीचे मूल्य सज्जिण्यासाठी सत्यशांखकी जलशांचा उदय झालेला दिसतो. जलशााचे अमिशा दाखवून लोकांना जवळ बोलावून घ्यावयाचे आणि त्यांना त्यांची अस्तित्वाजागृत करून घायची या हेतूनेच सत्यशांखकीय जलशांचा विकास झालेला दिसतो.

छत्रपती शाहू महाराजानी सत्यशांखकीय जलशांना राजाश्रय दिलेला दिसतो. सत्यशांखकीय जलशांच्या फडात अस्पृश्य तळागाळातीत कलावंताच्या यामध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसते. हा जलसा मांडणीटृष्ट्या परंपरेने आलेल्या तमाशांशासी मिळता जुळता पण नव्या आशायाने भरलेला दिसतो. परंपरागत तमाशात गणामध्ये गणपतीचे स्तवन केले जात. पण हे उच्च वर्णार्थांचे देव म्हणून सत्यशांखकांनी अशा देवतांना आवाहन करण्याचे नाकारलेले दिसते. व गण म्हणजे लोक, पति, नेता असा नवा अर्धी स्वीकारलेला दिसतो. “गौक्रणी”

ऐवजी छेड्यातील स्त्री आली. " पेंदा " ऐवजी " सत्याजी " या नव्या पात्राची भर पडली. ही तर्व पात्रे समाजातील अनिष्ट घटनांचे आणि ब्राह्मणाचे कसब प्रकट करताना दिसतात.

सत्यशांखकी जलसे हे ग्रामीण भागात फारच लोकप्रिय झालेले दिसतात. या जलशांखी रचना मात्र तमाशाच्या ठंगाची दिसते. पण मंत्र मात्र लोकशिक्षणाचा. यामध्ये समाजजागृती, अन्याय, अत्याचाराविस्थृत संघर्ष आणि मानवी मुल्य प्रत्यापित करणे. हा दिसतो सत्यशांखक जलशांखच्या कार्याति प्रत्यक्ष भाग घेणारे कार्यकर्ते हे निरनिराळया धरातील होते. यामध्ये प्रामुळ्याने व-हाडातील रामभाऊ लोखडे, अमरावती जिल्ह्यातील नागझरीचे खेडेराव जाधव, कसबे झटचे किंतन तिताराम सुतार, करजगावचे मोतीराम तुकाराम वानखडे, सातारा जिल्ह्यातील काल्याचे रामचंद्र घाडगे, भिलवडीचे भाऊराव पाटील, शिवधरचे आबासाहेब साबळे, कासेगावचे तातोबा यादव, ऐतवड्याचे कर्मवीर भाऊराव पाटील, येलूरचे शंकरराव पाटील, पाडळीचे जोतीराम फाळके, ओतूरचे भीमराव महामुनी, वानवडीचे कवडे, नाशिकचे धंदा पाटील, पिंपळगांव बसवंतचे गणपतराव दादा मोरे, कोल्हापूरचे बाबुराव घाडगे, शंकरराव गोगल, लोनोपंत कुलकणी ही मंडळी सत्यशांखक जबशात काम करीत असत. <sup>३१</sup>

या तर्व कलावंतानी महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागात सत्यशांखकी जलसे केले. तेथे तेथे लोकसमूह खडबडून जागा झाला व शांखणाविस्थृत उभा राहिलेला दिसतो. नवा विचार आणि नवी मनोभूमिका घेऊन स्वार्थी झाणि मतलबी विचारप्रणालीला शाह देऊन गुलामगिरितून मुक्त होण्याची घडपड तत्कालीन कलाविष्कारातून झालेली दिसते.

१९१० ते १९२५ या कालखंडात जवळ जवळ तीस सत्यशांधकीय जलशांचे फड निर्माण झालेले आढळतात. सामान्य मासांना तमाशा आवडतो. ही लोकांची गरज लक्षात घेऊनच सत्यशांधकांनी तमाशाच्या धर्तीवर जलशां निर्माण केलेला दिसतो. यासंदर्भात माध्वराव बागल लिहितात. "आज ट्याळ्यान म्हटले की जेथेदहा लोक जमा होण्याची मारामार, तेथे हलगीवर धाय मारली की भराभर लोक जमा होतात. पुढे सरकाऱ्यास रीघ रहात नाही. इतकी बेसुमार गर्दी होते. फड, इल्यी ही महाराष्ट्रीय प्यारी वाढे आहेत. फिडल, सारंगी, तंबोरा ही त्यांना नकोत. असा प्रकार असल्याने लोकांना आपल्याकडे आकर्षून घेण्याताठी सत्यशांधकी जलशांनी तमाशाची सर्व वाढे आपल्या सरंजामात दाखल करून घेतली"<sup>३२</sup> म्हणजेच मनोरंजनातून प्रबोधन हाच प्रमुख हेतू दिसतो.

सत्यशांधक समाजाचा विचार म्हणजे परिवर्तनाचा विचार आहे. हा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचविषयाताठी एका साचेबद्द चौकटीत जलशांना न बसविता क्लाकांरांनी आपले ईयेय साध्य केलेले दिसते. यासंदर्भात संभाजी खराट म्हणातात. "सत्यशांधक समाजातील कार्यकर्त्यांनो आपले प्रागतिक विचार बहुजन समाजातील सामान्य माणसापर्यंत पोहोचावेत म्हणून तमाशाच्या ढंगाचा सत्यशांधक जलसा उभा केला"<sup>३३</sup>

स्कूलाच पारंपरिक रुढीग्रस्त जीवनाला फाटे देत व पुरोहित वृत्तीला धर्के देऊन सत्यशांधक जलसे कृतीप्रवण झालेले दिसतात.

## २. अंबेडकरी जलसे :

सत्यशांधक चळवळीतून लोकजागृती करण्याताठी सत्यशांधक जलशांची निर्मिती झाली. पण १९३० नंतर सत्यशांधकीय जलशांच्या जोम कमी झाला आणि त्यानंतर सत्यशांधकी जलशांच्या अनुकरणातूनच १९३१ साली तमाशातील काही महत्वाची तत्वे स्वीकारून

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अळा-अडचणी लोकांच्या-पर्यंत परोहोचविषयाताठी आंबेडकरी जलशांची निर्मिती झालेली दिसते.

“ महाड ” येथील चवदार तळ्यावर डॉ. अंबेडकरांनी प्रथम सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले व सर्व तलण्ठाजा समाज कार्याला वाढून घेण्याचे आवश्यक नाही. या डॉ. अंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या “ भीमराव फडक व त्यांच्या सहका-यांनी नाशिकच्या अस्पृश्य वस्तीत अंबेडकरी जलशााचा ४ फेब्रुवारी १९३० रोजी मुक्काम चांदोरी ( नाशिक ) येथे छंडोबाच्या यात्रेत पहिला प्रयोग सादर केला ” ३४

अंबेडकरी जलशामध्ये पारंपरिक तमाशातील गणाचे उच्चाटन होऊन मंगलाचरण डॉ. अंबेडकरांच्या नमनाने मुळ झालेले दिसते. तसेच सत्यशांख कबवळीतील "सत्याजी" हे जसे वैशिष्ट्यपूर्ण पात्र होते. तसे अंबेडकरी जलशामात "मावशी" हे पात्र आहे.

आंबेडकरी जलशांनी लोकजीवन घडविण्याच्या कामी महत्वपूर्ण कामगिरी बनविलेली दिसते. दलित कलाभिष्टयकरीचा सामाजिक प्रबोधनाचा आणि मानवमुक्तीचा नवा आशाय घेऊन आंबेडकरी जलते कृतीप्रवण झालेले दिसतात. गीतरचना, काढ्य, पोवाडा, लोकगीत या गोष्टींनी मिळून मनोरंजनातून प्रबोधन केलेले आढळते. त्यामुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकनाट्याच्या इतिहासाला एक वेगळेच वळण मिळालेले आहे. स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्यायाची प्रस्थापना ही आंबेडकरी जलशांची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच आंबेडकरी जलशातून सामाजिक समता, बंधुता आणि देखभाष्वनेचा -हास व माणसाचे माणूसपण इत्यादी गुणांची ओळख पटते. म्हणून " आंबेडकरी जलते म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या दलित दात्य मुक्तीच्या धर्मयुद्दाचे वाई. मरीन दृतरेवज होय" <sup>३५</sup> तसेच भीमराव

कर्डक महातात. " जलसा महाजे दनितांचगा माणुताकी तकाचा साधंत इतिहास होय. " ३६

आंबेडकरी जलशांचे विषय सत्याग्रहाचा फार्स, अस्पृश्य तरुणाना उपदेश, सनातनी ब्राह्मण आणि अस्पृश्य यांच्यातील सत्याग्रही लंवाद, हृतात्मा सुदाम काढू ऐरे आणि समता तैनिक स्वयंसेवकाचा फार्स, धर्मतिर फार्स, दारु आणि सटटेबाजीचा फार्स आदि विषयांनीयुक्त आंबेडकरी जलसे, आविष्कृत झालेले दिसतात. म्हणूनच आंबेडकरी जलसे सर्वसामान्य तळागाळातील लोकांच्या मनाची पकड घेण्यात यशास्वी झालेले दिसतात. यासंदर्भात भीमराव कर्डक यांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे " महात्मा फुले व सत्यशांधक घळवळीचे विचारतत्व बहुजन समाजापर्यंत पोहोचविषयासाठी जसे सत्यशांधक जलसे सहाय्यभूत ठरले. तसे आंबेडकरी जलशांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकले. " ३७

एकूण आंबेडकरी जलशांमुळे आपल्या अस्तिमतेची जाणीव होऊन अन्यायाविस्तृद लढण्याची प्रेरणा दलित बांधवाना मिळाली. आपल्या न्याय व्यक्तीची मागणी करण्यासाठी संघटीत होऊन परिवर्तनवादी विचाराची भूमिका समाजामध्ये रुजविषयासाठी आंबेडकरी जलशांनी केलेली कामगिरी ही बहुविध स्वरूपाची आहे.

### ३. राष्ट्रसेवादलाचा तमाशा

तमाशा हा लोकप्रिय कलाप्रकार ध्यानात घेऊन त्याचा घाट स्वीकाऱ्य राष्ट्रसेवादलाचे कलापथक निर्माण झालेले दिसते. केवळ मनोरंजन हा हेतू नसून राष्ट्रसेवा, राष्ट्रसेव्य आणि राष्ट्रभक्ती निर्माण करण्याच्या हेतूने राष्ट्रसेवादलाचे कलापथक उदयाला आलेले दिसते.

समाजवादी विचारतरणाचा पुरस्कार केलेल्या नामवंत कृत्या सुधारकांचा " समाजवादी कॉग्रेस पक्ष " अस्तित्वात होता. यासंदर्भात विश्वनाथ शिंदे म्हणातात, " डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफळली, जयप्रकाश नारायण, युत्सुफ मेहरअली, स. स. जोशी अशी नामवंत मंडळी या पक्षात होती " ३८ या मंडळीनी कॉग्रेस उपाधिया त्याग करून १९४८ साली " समाजवादी पक्ष " असे नांव धारण केले. या समाजवादी पक्षाला कॉग्रेसच्या ईयेधोरणाच्या विरोधात जेव्हा उभे रहावे लागले. त्यावेळी आपली विचारतरणाचा आणि टृष्णिकोण समाजामध्ये रुजविष्यासाठी आणि ती लोकांना पटवून देण्यासाठी राष्ट्रसेवादलाच्या कलापथकाची निर्मिती केलेली दिसते. या राष्ट्रसेवादलाचारी संबंधीत असण्याचा अनेक लेखकांनी अस्पृश्यता निवारण, दारिद्र्य, बेकारीचे उच्चाटन असे अनेकविध विषय घेऊन कलापथकांची निर्मिती केलेली दिसते. यामध्ये वसंत बापट, दयंकटेश माडगुळकर, पु. ल. देशपांडे, निळु फुले, यांचा प्रस्तुत कलापथकांच्या निर्मितीस पुढाकार असलेला दिसतो.

#### ४. लालबावटा कलापथक :

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब अंबेडकर, आणि समाजवादी पक्षाचे व राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते यांच्या विचारानी प्रभावित झालेले अनेक नामवंत शाहीर होते. यानी लोकमनावर नैतिक बोध करण्यासाठी व समाजाला लोकशिक्षण देऊन परिवर्तनाचा विचार रुजविष्यासाठी लालबावटा कलापथकाची स्थापना करून लोकनाटयाची निर्मिती केलेली दिसते.

शाहीरी कवितेचे खरेखुरे स्प कोणते आहे हे शारोद्धन काढून तिची उपयुक्तता पडताळून पाहण्यासाठी सरकारने द. वा. पोतदार

यांच्या अध्यक्षतेखाली १९४८ च्या दरम्यान " तमाशा सुधार समिती"ची स्थापना केली. या समितीचे सचिव म. ना. सहस्रबुद्धे हे होते. मराठी शाहिरी कवितेचा पूर्णपणे अभ्यास करून तयार केलेला अहवाल या समितीने सरकारकडे सुपूर्दे केला. आणि सरकारने तो स्वीकारला. या अहवालाच्या चर्चेंती मराठी शाहिरी कवितेला लोकशिक्षणाचे ताधन म्हणून वापर करण्यास मान्यता मिळाली. तेच्छापासून तमाशा या लोककला प्रकारातील काही महत्वाची बीजे स्वीकारून " लोकनाट्य " हा लोककला प्रकार साकार झालेला दिसतो. पारंपरिक तमाशातील काही वैशिष्ट्ये स्वीकारून तर काही वैशिष्ट्यामध्ये बदल करून लोकनाट्य निर्माण झालेले दिसते. राजा, राणी, सेजापती अशी कल्पनारंजक पात्रे जाऊन त्याठिकाणी वास्तव जीवनातील ताजी टवटवीत पात्रे लोकनाट्यामध्ये अविष्कृत झालेली दिसतात.

शाहीर अणाभाऊ साढे, शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर, शाहीर कृष्णराव साबळे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर विश्वासराव फाटे, शाहीर मुहाटे, शाहीर नानिवडेकर, शाहीर खाडिलकर या तमाजकार्याची तळमळ असणा-या ट्यक्तींनी तमाजप्रबोधनासाठी व समाजामध्ये नवजागृती घडवून आणण्यासाठी अनेकविध स्वरूपाची लोकनाट्ये लिहिलेली दिसतात.

वरती निर्देश केलेल्या सर्व शाहिरांच्या तुलनेत शाहीर अणाभाऊ साढे यांनी लिहिलेली लोकनाट्ये ही सर्वाधिक आहेत. त्यांच्या नावावर आज चौंदा लोकनाट्ये उपलब्ध असलेली दिसतात. सर्वसाधारण्यांचे १९४५ च्या दरम्यान अणाभाऊंनी लोकनाट्य निर्मितीत प्रारंभ केलेला दिसतो. शोषण करणारा आणि शोषीत यांच्यातील संघर्ष, काळाबाजार, महागाई, दैन्य, दारिद्र्य, आणि कर्जबाजारीपणा असे प्रचलित विषय घेऊन वास्तवासी समरस होऊन निर्माण केलेली लोकनाट्ये ही आव्वल दर्जाची आहेत.

## सारांश

---

मराठी शाहिरी कवितेच्या वाटचाली संदर्भात विचार करता पारंपरिक शाहिरी कवितेतून घ्यकत झालेले मनोरंजनात्मक आणि आध्यात्मिक वाई. मय व शाहिरी कवितेच्या नव्या आविष्कारातून घ्यकत झालेले प्रबोधनात्मक वाई. मय ही दोन्ही अंगे वेगवेगळी वाटत असली तरी त्याचा परस्पर तंबंध हा महत्वाचा असलेला दिसतो. कारण शाहिरी कवितेचा नवा आविष्कार होत असताना पारंपरिक शाहिरी कवितेतील काही महत्वाची बीजे घेऊनच शाहिरी कवितेचा नवा आविष्कार घ्यकत झालेला दिसतो.

पारंपरिक शाहिरी कवितेतील गण, गौडण, लावणी, पोवाडा आणि तमाशा यांच्या निभिंतीमागील प्रेरणेचा विचार करीत असताना लौकीक जीवनांतील रसभारीत अशी शृंगारिक उदाहरणे देऊन धक्कलेल्या जनमनाला रिजविणे तसेच रणांगणावर गेलेल्या लढवऱ्या वीराचे, विरशींच्या पराक्रमाचे व विलासाचे वर्णन करणे आणि या वीराची अहर्निशी आठवण करणा-या विरहणीची विरहव्याकूळ अवस्था चित्रीत करणे. या मनोभुमीकेतूनच पारंपरिक शाहिरी कवितेची घ्याप्ती अधिक समृद्ध होत गेलेली दिसते. महाराष्ट्रातील तर्व जातीधर्माच्या लोकांनी शाहिरी कवितेच्या प्रांतात प्रवेश करून आपली काट्यशाक्ती उदयास आणलेली दिसते.

पारंपरिक शाहिरी वाई. मय हे लौकीक जीवनांतून निर्माण झालेले असून तत्कालीन काळातील लोकांच्या जीवनांवर प्रकाशा टाकणारे आहे. गण-गौडण, लावणी पोवाडा व भेदिक गाणे आणि मुजरा अशा विविधांगानी पारंपरिक शाहिरी कविता भरभराटीस आलेली दिसते.

शाहिरी कवितेचा नवा आविष्कारसुधदा या घाटाचाच आहे. पण त्यामधून व्यक्त झालेले लोकजीवन हे वास्तवाती समरत झालेले दिसते. केवळ मनोरंजन हा एकच हेतू नसून मनोरंजनातून प्रबोधन आणि लोकजागृती घडविलेली दिसते. यामध्ये सत्यशांखकी जलसे, अंबेडकरी जलसे, राष्ट्रसेवादलाचे तमाशे आणि लालबावटा कलापथक मधील समाजकार्याची तबमब अतणा-या संस्थानी केलेली कामगिरी ही बहुविध स्वरूपाची आहे.

एकूण पारंपरिक शाहिरी कवितेतील लौकिक जीवन आणि शाहिरी कवितेच्या नव्या आविष्कारातील वास्तवजीवन यामुळे मराठी शाहिरी कविता ही अधिक विस्तीर्ण होऊन मराठी सारस्वतात तिळा महत्वाचे स्थान प्राप्त झालेले दिसते.

### संदर्भ-टीपा

---

१. जोग, रा. श्री. ( संपा. ) मराठी वाइ. मधाचा इतिहासः छं तिसरा  
महाराष्ट्र ताहित्य परिषद, पुणे,  
१९७३, पृष्ठ - ४०६
२. छटकर, नामदेव मराठीचे लोकनाट्य तमाशा: कला आणि  
ताहित्य,  
यशाश्री प्रकाशन, कोल्हापूर, १९७५,  
पृ. ३३.
३. सहस्रबुधदे, म. ना. मराठी शाहिरी वाइ. मध,  
ठोकळ प्रकाशन, पुणे, पृ. ७६.
४. जोशी, वि. कृ. लोकनाट्याचो परंपरा, ठोकळ प्रकाशन,  
पृणे, १९६१, पृष्ठ- १३७.
५. तत्रैव,  
पृष्ठ- १४७.
६. कुलकणी वि. म. आणि  
मोरजे, गंगाधर(संपा.) रामजोशीकृत लावण्या, चित्रशाला  
प्रकाशन, पुणे, आवृत्ती चौथी, १९७३  
प्रस्तावना,
७. तत्रैव,  
पृष्ठ- ८.
८. सहस्रबुधदे, म. ना. मराठी शाहिरी वाइ. मध, ठोकळ प्रकाशन,  
पुणे, पृ. १३.

९. राजवाडे, वि. का. ( संपा. ) महिकावतिची बखर, चित्रशाला  
प्रकाशन, पुणे १९२६, पृ. ३७.
१०. देशांडे, दत्तराज ( संपा. ) सार्थ झानेश्वरी, सारथी प्रकाशन,  
पुणे, आवृत्ती नववी, १९९४, पृ. ४२.  
टिप- " पवाडा " या शब्दाचा  
उल्लेख खालील ओवीमध्ये सापडतो.  
" तुवां तंगामी हरु जिंकिला ।  
निवातकचांच । ठावो फेडिला ।  
पवाडा तुवां केला ।  
गंधर्वासी ॥ १० ॥ झानेश्वरी  
अध्याय- २.
११. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, पॉप्युलर प्रकाशन,  
मुंबई, आवृत्ती पाचवी, १९६३, पृ. ५४९.
१२. जोशी, वि. कृ. लोकनाटयाची परंपरा, ठोकळ प्रकाशन,  
पुणे १९६१, पृ. ९३.
१३. तत्रैव, पृ. १०९ .
१४. तत्रैव, पृ. १०९ .
१५. घटकर, नामदेव / मराठीचे लोकनाटय तमाशाः कला  
आणि साहित्य. यशाश्री प्रकाशन,  
कोल्हापूर, १९७५,  
टिप: ही जाहिरात तत्कालीन काळातील  
आहे. तमाशा तंबंधीच्या ज्यावेळी स्पृहां  
असायच्या अशावेळी जाहिरातबाजी करावी  
लागे. त्याच जाहिराती नामेदेव घटकरांच्या

- “मराठीचे लोकनाट्य तमाशा”:  
कला आणि साहित्य “या पुस्तकाच्या  
शोवटी दिल्या आहेत.  
तमाशा कला, साहित्यसेवा प्रकाशन,  
औरंगाबाद, पृ.- १७.
१६. जैतापकर, पां. ल. मराठी लावणी वाई. मय, मोर्घे प्रकाशन,  
कोल्हापूर, १९७४, पृ.- ५२.
१७. मोरजे, गंगाधर पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक  
वगनपट्य, प्रतिमा प्रकाशन, पुणे १९९४,  
पृ.- ७९.
१८. शिंदे, विश्वनाथ लोकनाट्याची परंपरा, ठोकळ प्रकाशन,  
पुणे, १९६१. पृ. १२२.
१९. जोशी, वि. कृ. तमाशा कला, साहित्यसेवा प्रकाशन,  
औरंगाबाद, पृ. १४.
२०. जैतापकर, पां. ल. मराठी लावणी वाई. मय, मोर्घे प्रकाशन,  
कोल्हापूर, १९७४, पृ. ५२.
२१. मोरजे, गंगाधर पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक  
वगनपट्य, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९४,  
पृ.- ९७.
२२. शिंदे, विश्वनाथ लोकनाट्याची परंपरा, ठोकळ प्रकाशन,  
पुणे, १९६१, पृ. १७३.
२३. जोशी, वि. कृ.

२४. बनहटी, श्री. ना. मराठी नाट्यकला आणि नाट्यवाङ्. मय, पुणे विद्यापीठ प्रकाशन, पुणे, १९५९, पृष्ठ. ६२.
२५. शिंदे, विश्वनाथ पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९४, पृ. ९८.
२६. जोशी, महादेवशास्त्री भारतीय संस्कृतिकोश, ( खंड ८ ) भारतीय संस्कृतिकोश मंडळ पुणे, १९७४ पृ. ४५६.
२७. शिंदे, विश्वनाथ पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९४, पृ. ११९.
२८. कुलकर्णी, वा. ल० (संपा.) मराठी नाटक आणि रंगभूमी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६३, पृ. ३.
२९. जोशी, वि. कृ. लोकनाट्याची परंपरा, ठोकळ प्रकाशन, पुणे, १९६१, पृ. २५२.
३०. हिवराळे सुखराम तत्यशांखकी आणि आंबेडकरी जनसे प्रचार प्रकाशन, कोल्हापूर १९९४ पृ. ६.

३१. तुर्यवंशी, कृ. गो. राजषीं शाहू राजा व माणूस  
ठोकळ प्रकाशन, पुणे, १९८४, पृ. ४७९
३२. बागल, माधवराव छडेराव सत्यशांख हिरक महोत्तम ग्रंथ,  
( संपा. ) श्री शाहू सत्यशांख ग्रंथ प्रकाशन,  
करवीर, १९३३, पृ. ७३.
३३. खराट, संभाजी महात्मा फुले व सत्यशांख जलसे,  
साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद,  
१९९०, पृ. १७.
३४. हिवराळे, सुखराम तत्यशांखकी आणि अंबेडकरी जलसे,  
प्रचार प्रकाशन, कोल्हापूर,  
१९९४, पृ. ४५.
३५. ठाकूर, भगवान भीमराव कडक यांचे अंबेडकरी जलसे :  
एक चिकित्सक अभ्यास, पुणे विद्यापीठात  
सम. फिल. पदवीसाठी सादर क्लेला लघुशांख  
प्रबंध, १९८७, पृ. -८.
३६. कडक, भीमराव आंबेडकरी जलसे, : स्वरूप व कार्य,  
अभिनव प्रकाशन, मुंबई, १९७८, पृ. ४.
३७. सरदार, गं. बा. महात्मा फुले, : व्यक्तित्व आणि विचार,  
मुंबई ग्रंथाली, १९८१, पृ. ८.
३८. शिंदे विश्वनाथ पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक

दग्नाटय, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९४,

पृ. १४५.